

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ अंतर्गत उपकर वसूल करावयाची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत

महाराष्ट्र शासन
उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र. १०८/कामगार ७-अ
मंत्रालय, मुंबई- ३२.
दिनांक १७ जून २०१०

वाचा - अ) नियम व अधिनियम

- १) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६
- २) इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर अधिनियम १९९६
- ३) इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर नियम १९९८
- ४) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) नियम २००७ दि.५.२.२००७

ब) शासननिर्णय व परिपत्रके

- १) शासन अधिसूचना, क्रमांक एमएससी १०९७/सीआर ७७५/कामगार-२, दिनांक २६ जून, १९९७
- २) शासन निर्णय क्र. एमएससी १०९७/सीआर ४४२/कामगार १०, दि. २१ मे, १९९९
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए १२००७/प्र.क्र.७७५/कामगार-७, दिनांक ४ ऑगस्ट, २००७
- ४) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए १२००७/ प्र.क्र.-७७८/ कामगार-७, दिनांक ४ ऑगस्ट, २००७ व शुध्दीपत्रक५ ऑगस्ट, २००८
- ५) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए २००८/ प्र.क्र.-९०७/कामगार-७, दिनांक १६ एप्रिल, २००८
- ६) शासन परिपत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७८८/कामगार ७-अ, दिनांक २६ ऑक्टोबर, २००९
- ७) शासन परिपत्रक क्रमांक : इमारत २००९/प्र.क्र. ११९/कामगार ७-अ, दिनांक १ डिसेंबर, २००९
- ८) सचिव (कामगार)यांनी नोंदणी महानिरीक्षक यांसल्लिहिलेले अ.शा.पत्र क्रं. असंका २००९ प्र.क्रं.६२ काम ७ अ दि. १४ जून २०१०

प्रस्तावना :-

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६ व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण अधिनियम १९९६ हे केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या बांधकाम मजूरांना, जे राज्य शासनाने गठित केलेल्या इमारत व इतर बांधकाम कल्याण मंडळात लाभार्थी म्हणून नोंदित झालेले किंवा ज्या कामगारांची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे अशा

रोट्टा/एच-१ ३७६ [७५०-७-१०] - १

कामगारांचे कल्याण करण्याच्या उद्देशाने पारित केलेले आहेत. सदर कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम २००७ तयार करण्यात आले आहेत. अधिनियमातील तरतुदीनुसार दि.२६.६.१९९७ च्या अधिसूचनेनुसार पांच शासकीय सदस्यांचे मंडळ स्थापन करण्यात आलेले आहे. या अधिनियमांतर्गत उपकर गोळा करण्याबाबतची तसेच बांधकामाचे मुल्यांकन करण्याची तपशीलवार कार्यपध्दती तयार करण्यासाठी मंत्रिमंडळाने दिनांक १२/०५/२०१० रोजी तत्त्वतः मान्यता देण्यात आली, त्या नुसार मा. मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीने निश्चित केलेली कार्यपध्दती पुढिलप्रमाणे आहे.

शासन निर्णय:-

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ (केंद्रिय अधिनियम २७/१९९६) आणि त्या अंतर्गत इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ (केंद्रिय अधिनियम २८/१९९६) (उपकर अधिनियम) हे कायदे केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या बांधकाम मजुरांच्या कल्याणकारी उद्देशाने जसे की, आरोग्य, सुरक्षा आणि कल्याण इत्यादी योजना बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना पुरविण्याबाबतच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ अंमलात आणलेले आहेत. मुख्य अधिनियमातील तरतुदीनुसार महाराष्ट्र शासनाने बीसीए ३२००३/सीआर १४६/ कामगार ७ दि.५.२.२००७ अन्वये इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम २००७ तयार केलेले आहेत. तसेच दि.१८.९.२००७ च्या ठरावानुसार उपकराची रक्कम जमा करण्यासाठी खाते क्रमांक ००४२२०११००००१५३ बँक ऑफ इंडिया येथे उघडण्यात आला आहे.

२. मुख्य अधिनियम व उपकर अधिनियमाच्या महत्वाच्या तरतुदी परिशिष्ट १ मध्ये नमूद केलेल्या आहेत.
३. खाजगी किंवा सार्वजनिक उपक्रमाच्या बांधकामाच्या संदर्भात जे विभाग बांधकामाच्या आराखड्यास मान्यता देण्यास सक्षम आहेत, जसे की (१) महानगर पालिका, नगरपालिका प्रशासन आणि नगर विकास विभाग (सर्व शहरी स्थानिक संस्थांच्या बाबतीत). (२) जिल्हापरिषद, ग्रामपंचायत आणि ग्राम विकास विभाग (सर्व ग्राम पंचायती). (३) उद्योग विभाग (एम.आय.डी.सी. आणि विकास आयुक्त, एसईझेड) आणि सर्व राज्य/केंद्र शासनाचे विभाग ज्यामध्ये बांधकाम चालू आहे व त्यात कामगार नियुक्त केले आहेत, त्यांना त्यांच्या विभागीय प्रमुखांनी तातडीने सूचना द्याव्या.

(१). इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर वसूल करताना, बांधकामाच्या एकूण मुल्यानुसार (जमीनीची किंमत वगळून) तसेच संबंधित आस्थापनेने कामगारांना किंवा त्यांच्या नातलगाना कामगारांसाठी नुकसान भरपाई अधिनियम १९२३ मधील तरतुदीनुसार कोणत्याही प्रकारची भरपाई दिलेली असेल ती रक्कम वगळून उर्वरित बांधकाम मुल्यावर १ % उपकर वसूल करावयाचा आहे. हा उपकर खाजगी तसेच शासकीय बांधकामावर देखिल वसूल करावयाचा आहे.

(२). बांधकामाची अंदाजित मुल्य ठरविण्याबाबत नोंदणी महानिरिक्षक यांना मार्गदर्शक तत्वे निर्गमित करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत. व नोंदणी महानिरिक्षक यांनी याबाबतीत स्वतंत्र आदेश निर्गमित करावेत.

अशा प्रकारे निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचा आणि त्या मध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणांचा आधार बांधकामाचे अंदाजित मुल्य ठरविताना घ्यावा.

(३) नोंदवही ठेवणे व मासिक विवरण पुढील महिन्याच्या १० तारखेपूर्वी अध्यक्ष, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ, मुंबई (परिशिष्ट २ प्रमाणे)यांच्या कडे पाठवावे. जेणेकरून यांना जमा केलेल्या उपकराच्या रक्कमेचा तसेच बँकेत/कोषागारात जमा झालेल्या रक्कमेचा (परिशिष्ट ३ प्रमाणे) ताळमेळ घेणे शक्य होईल. तसेच उपकरवसुलीच्या नोंदी ठेवण्यासाठी नोंदवह्या व मासिक विवरणपत्र ठेवण्याबाबत दि.१.१२.२००९ परिपत्रकामध्ये नमूद केलेल्या सुचनांचेही पालन करावे.

(४) इमारत व इतर बांधकामास मंजूरी देणारे व त्यासंदर्भातील उपकर जमा करणाऱ्या विभाग/स्थानिक स्वराज्य संस्था/प्राधिकरण यांनी त्यांचे यासंदर्भातील विवरणपत्रे व वार्षिक अहवाल परिशिष्ट ४ प्रमाणे इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळास प्रत्येक पुढिलआर्थिक वर्षाच्या १५ मे पूर्वी सादर करावेत. हे वार्षिक विवरणपत्र प्राप्त झाल्यापासून ३० दिवसांच्या आत मंडळ बांधकामाच्या आराखड्यास मंजूरी देणाऱ्या व उपकर गोळा करणाऱ्या संबंधित प्राधिकरणास सदर उपकर गोळा करण्यासाठी झालेल्या खर्चाचा (जमा झालेल्या उपकराच्या १ टक्कापेक्षा अधिक नाही) परतावा करील.

४. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा व वन विभाग तसेच जिल्हा परिषद यांच्याद्वारे केली जाणारी जी कामे "इमारत व बांधकामाच्या परिभाषेत येतात अशा कामांसाठी इमारत व इतर बांधकामाचे कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार/अभिकरण यांच्या देयकातून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर विहित दराने वसूल करण्यात यावा." सदर जबाबदारी संबंधित विभागाची असेल तसेच जी देयके कोषागारात सादर होतील अशा देयकात संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्याने "इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर" याची वसूली दर्शवावी व त्यानुसार कोषागाराने सदर वसूली करावी.

५. सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना व सर्व शासकीय अभियंत्यांना निर्देश देण्यात यावेत की, या उपकर अधिनियमाच्या कलम ३ आणि केंद्रशासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८ च्या नियम ३ नुसार निर्गमित केलेल्या दि.२६.९.१९९६ च्या अधिसूचनेनुसार १ टक्का उपकराची रक्कम त्यांनी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळात वरील पध्दतीने दि.१.७.२०१० पासून न चुकता जमा करावी.


६. जी इमारत व इतर बांधकामे 'इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६' च्या कलम २ (१) (डी) अनुषंगाने परिभाषित येतात व ज्याचे काम घेण्यासाठीचा करार दिनांक ०१ जुलै २०१० वा तद्नंतर करण्यात येईल अशा सर्व इमारत व इतर बांधकामांना वरील पध्दत लागू राहिल.

७. सर्व संबंधित विभागांशी विचारविनिमय करून उपकर वसूलीमध्ये सुसूत्रता येण्यासाठी प्रत्येक प्रकरणास युनिक क्रमांक देण्याबाबत शासन परिपत्रक दि.२६.१०.२००९ अन्वये सविस्तर निर्देश देण्यात

आलेले आहेत. त्यानुसार सदर युनिक क्रमांकाची पध्दत टप्पाटप्पाने संबंधित विभागाकडून राबविण्यात यावी व प्रथम टप्प्यात नगर विकास विभाग व त्यांच्या अधिनस्त महानगरपालिका, नगरपालिका, सर्व शहरी स्थानिक संस्था व प्राधिकरणे इत्यादी तसेच गृहनिर्माण विभाग व त्यांच्या अधिनस्त सर्व संस्था/प्राधिकरण यांना प्रथम टप्प्यात लागू राहिल, तसेच पुढील टप्प्यांसाठी कामगार विभागाकडून स्वतंत्रपणे सूचना देण्यात येतील.

८. सदर शासन निर्णय हा वित्त विभागाच्या (कोषा-५) अनौपचारिक सदंर्भ दिनांक ११.०६.२०१० नुसार आणी मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या बैठकीत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने व सदर बैठकीस उपस्थित असलेल्या सर्व संबंधित विभागांच्या प्रधान सचिव/सचिवांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,


(कविता गुप्ता)
सचिव, कामगार

प्रत-

मा.राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन निर्णय त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग,

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग,

सर्व विभागीय आयुक्त,

कामगार आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई. / नोंदणी महानिश्चिक्त, महाराष्ट्र राज्य

सर्व जिल्हाधिकारी,

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा,

सर्व महानगरपालिका आयुक्त,

सर्व गटविकास अधिकारी, पंचायत समिती,

सर्व मुख्याधिकारी, नगर परिषदा,

सर्व नोंदणी अधिकारी,

कक्ष अधिकारी (प्रशासन-२) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांना सदर शासन निर्णय वेबसाईटवर टाकण्याच्या विनंतीसह अग्रेषित./निवडनस्ती.

परिशिष्ट -१
मार्गदर्शक तत्त्वे.

नियम व अधिनियम

- १) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) अधिनियम १९९६
- २) इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर अधिनियम १९९६
- ३) इमारत व इतर बांधकाम कामगार उपकर नियम १९९८
- ४) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती नियमन) नियम २००७
दि.५.२.२००७

महत्त्वाच्या तरतूदी व त्याच्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शक तत्त्वे.

१. “इमारत किंवा इतर बांधकाम काम” ची व्याख्या (कलम २ (d)) मध्ये दिलेली आहे. बांधकाम, फेरफार, दुरुस्ती,देखभाल, किंवा पाडून टाकणे इत्यादी इमारत, रस्ते,मार्ग, रेल्वे, ट्रामवेज,एअर फिल्डस्, पाठबंधारे, जलनिस्सारण,बंधारा व नेव्हीगेशन काम, पुर नियंत्रणाचे काम (वादळामुळे जलनिस्सारणाच्या कामासहीत), तेल व वायुची जोडणी टाकणे, विद्युत लाईन्स, वायरलेस, रेडीओ, टेलिव्हीजन, टेलिफोन, टेलिग्राफ, आणि सामुद्रिक दळणवळण, धरणे, कालवे,जलाशये,जलप्रवाह, बोगदे, पुल, सेतु, सेतुप्रणाल, पाईपलाईन, टॉवर्स, कुलीग टॉवर्स, पारंपण टॉवर्स आणि या प्रकारचे इतर कामे समुचित शासन अधिसूचनेद्वारे लागू करू शकते परंतु कारखाने अधिनियम, १९४८ किंवा खाण अधिनियम, १९५२ च्या तरतूदी ज्या आस्थापनेस लागू होतात त्यांना इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियमाच्या तरतूदी लागू होणार नाहीत.
२. कोणत्याही दिवशी १० किंवा त्यापेक्षा जास्त कामगार कामावर ठेवले अशा सर्व आस्थापनाना हा कायदा लागू होतो. “आस्थापना” म्हणजे कलम २ (जे) कोणतीही आस्थापना जी शासनाच्या नियंत्रणात आहे. कोणत्याही निगमच्या नियंत्रणात आहे किंवा व्यवसाय संस्थेच्या नियंत्रणाखाली आहे आणि वैयक्तीक किंवा असोसिएशन किंवा इतर वैयक्तीक संस्थांच्या अंतर्गत जे बांधकाम कामगार नियुक्त करतात आणि ज्यात कंत्राटदारांचा समावेश होतो परंतु व्यक्तीगतरित्या जे असे कामगार त्यांचे घराबांधणीकरिता रुपये १० लाख पर्यंत पेक्षा जास्त नसेल ते त्यांना आस्थापनेची व्याख्या लागू होणार नाही.
३. “ मालक ” ची व्याख्या कलम २ (i) मध्ये इस्टाब्लीशमेंट संबंधात नमुद केलेली आहे. त्यात खालील प्रमाणे अंतर्भाव होतो :-

F:\Lab-8 Pune Bandhkam Prastav.doc

एच-१३७६ [१०००-६-२०१०]-३

- i) इमारत व इतर बांधकाम काम स्थानिक संस्थांतर्फे किंवा इतर आस्थापनेमार्फत करण्यात येत असल्यास व ज्यात प्राधिकारी नेमुन दिलेला नसल्यास अशा बाबतीत विभागाचा प्रमुख.
 - ii) जेथे इमारत व इतर बांधकामाचे काम स्थानिक प्राधिकरणामार्फत किंवा इतर आस्थापनामार्फत, थेट कंत्राटदारा शिवाय करण्यात येते अशा बाबतीत त्या प्राधिकारणाचा किंवा आस्थापनेचा मुख्य कार्यकारी अधिकारी,
 - iii) इमारत व इतर बांधकाम कामगार कंत्राटदारामार्फत किंवा मालकामार्फत करण्यात येते अशा बाबतीत कंत्राटदार
४. उपकर अधिनियमाच्या कलम ३ व नियम ४ (३) नुसार केंद्र शासनाने एसओ नं.२८९९, दिनांक २६.३.१९९६ अन्वये बिलातून १ % उपकर कपात करण्याबाबत निर्गमित केलेल्या अधिसूचनेच्या अनुषंगाने कपात केलेल्या उपकराची रक्कमेचा धनाकर्ष महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई यांचा खाते क्रमांक ००४२२०११००००१५३ बँक ऑफ इंडिया मुंबई या बँकेच्या महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत सोबत जोडण्यात आलेल्या विहित चलनाद्वारे जमा करावयाचा आहे.
५. उपकर नियमाच्या नियम, ४ (४) अनुसार जेथे बांधकामाकरीता स्थानिक संस्थेची मंजूरी आवश्यक आहे. तेथे अशा मंजूरीकरीता प्राप्त झालेल्या प्रत्येक अर्जा सोबत मंडळाच्या नांवे उपकरासंबंधीचा रेखांकित धनाकर्ष (एका वर्षाच्या बांधकामाच्या अंदाजीत खर्चाच्या १ % रक्कमे एवढा)सदर स्थानिक संस्थेस सादर करणे आवश्यक आहे.
६. पुढे नियम ५ नुसार शासकीय कार्यालय/सार्वजनिक उपक्रम/स्थानिक संस्थांच्या बाबतीत वसूली अधिका-यांने नियम ४ अंतर्गत जमा केलेला उपकराची रक्कम चलनाद्वारे प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम जी १ % पेक्षा जास्त नसणार तेवढी कमी करून उर्वरित उपकराची रक्कम जमा करेल.
७. नियम ५ (३) नुसार जमा केलेली रक्कम मंडळाकडे ३० दिवसांत जमा करणे आवश्यक आहे.
८. कोणत्याही बांधकाम आस्थापनेने किंवा बांधकाम मालकाने किंवा उपकर वसूली अधिका-याने किंवा स्थानिक संस्थेने किंवा शासकीय कार्यालयाने किंवा सार्वजनिक उपक्रमाने किंवा लाभार्थी कामगाराने म्हणजेच जे कोणी कल्याण मंडळ निधीमध्ये उपकर अथवा लाभार्थी नोंदणी शुल्क याचा भरणा करणार असतील ते बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या बँक ऑफ इंडिया मधील महाराष्ट्रातील कोणत्याही शाखेत करण्याकरिता सोबत जोडण्यात आलेल्या विहित चलनाद्वारे सदर भरणा करतील. या चलनाची ४ प्रतीत विभागणी असून २ प्रती बँक स्वतःकडे ठेवून उर्वरित २ प्रती भरणा करणा-या व्यक्तीस (रेमिटरकडे) देण्यात येईल. सदर भरणा करणा-याने १ प्रत सचिव इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यांना पाठवावयाची आहे. दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी उपकरापोटी जमा करण्यात आलेल्या रकमेचा तपशिल दर्शविलेल्या मासिक तक्त्यात जोडपत्र-३ मध्ये उपकर भरणा करणा-याने कल्याण मंडळाकडे माहिती सादर करावयाची आहे. तसेच जोडपत्र-४ मध्ये नमूद केलेल्या तक्त्यात शासकीय विभाग, स्थानिक संस्था व सार्वजनिक उपक्रम यांनी वार्षिक विवरणपत्र कल्याण मंडळाकडे सादर करावयाचे आहे. आराखडा मंजूर करणा-या प्राधिका-याने देखील उपरोक्त प्रमाणे उपकराची रक्कम प्राप्त झाल्यानंतर कल्याण मंडळाकडे चलनाद्वारे भरणा करावयाचा आहे.

तसेच त्याबाबतचा मासिक अहवाल जोडपत्र-३ मध्ये व वार्षिक विवरणापोटी जोडपत्र-५ मध्ये कल्याण मंडळास सादर करावयाचा आहे. चलनाची उर्वरित प्रत भरणा करणा-याने स्वतःकडे ठेवून रकमेच्या इतर तपशिलासह मंडळाने तपासणीकरिता मागितल्यास सादर करणे आवश्यक असेल.

९. उपकर तसेच लाभार्थी नोंदणी शुल्क बँकेच्या ज्या शाखेमध्ये जमा होत असेल ती शाखा दरमहा बँक ऑफ इंडिया यांच्या मुंबई येथील ताडदेव शाखेत चलनाच्या उर्वरित प्रती एकत्रितपणे सादर करेल. जेणेकरून बँक ऑफ इंडिया, कल्याण मंडळ यांना आपापसात जमा उपकर व लाभार्थी नोंदणी शुल्काचा ताळमेळ घालणे शक्य होईल.

१०. उपकर अधिनियमाच्या कलम ६ (१) नुसार प्रत्येक मालक बांधकामाचे काम सुरु झाल्यापासून ३० दिवसात किंवा उपकराची रक्कम भरल्या नंतर निर्धारण अधिका-यास प्रपत्र १ मध्ये माहिती सादर करेल (प्रत जोडली आहे.)

११. नियम ७ नुसार निर्धारण अधिकारी त्यांना फॉर्म १ प्राप्त झाल्यानंतर ६ महिन्यापेक्षा जास्त नसलेल्या कालावधीत उपकर निर्धारणाबाबतचे आदेश पारीत करेल. जर तो उपकर निर्धारणाच्या बाबतीत समाधानी असेल तर

१२. युनिक कोड नं. :- i) सर्व संबंधित विभाग शासकीय/निम शासकीय उपक्रम यांनी बांधकामास परवानगी देण्याच्या प्रत्येक प्रकरणास हा युनिक क्रमांक द्यावा. आणि हा क्रमांक बांधकाम सुरु करण्याच्या प्रमाणपत्रामध्ये नमूद करावा. महाराष्ट्र व इतर बांधकाम उपकरा संबंधीचा हा युनिक कोड नसेल तर बांधकाम सुरु करण्याचे प्रमाणपत्र अपूर्ण असल्याचे मानण्यात यावे. हा युनिक कोड क्रमांक निर्धारण अधिका-याने द्यावयाच्या युनिक कोडच्या धर्तीवर असेल.

उपकर निर्धारण अधिका-याने द्यावयाचा युनिक कोड नं. हा शासन परिपत्रक दि.२६.१०.२००९ अन्वये निर्धारित केल्यानुसार असेल.

१३. उपकर अधिनियम, व त्या अंतर्गत नियमाच्या तरतूदीनुसार जर पुर्तता केली नाही तर खालील प्रमाणे कारवाईची तरतूद करण्यात आलेली आहे :-

उपकर उशिरा भरल्यास कलम ८ नुसार व्याज

कोणताही मालक कलम ३ नुसार विहित केलेल्या वेळेत उपकर निर्धारणाच्या आदेशानुसार उपकराची रक्कम न भरल्यास असे मालक उपकराच्या रक्कमेवर प्रतिमहा किंवा ज्या तारखेपासून उपकर भरण्यास पात्र आहेत अशा तारखेपासून २ % व्याज भरावे लागेल.

विहित वेळेत उपकराची रक्कम न भरल्यास कलम ९ प्रमाणे दंड :- कलम ३ नुसार

विहित वेतन उपकराची रक्कम कलम ५ नुसार निर्धारण केल्याप्रमाणे न भरल्यास संबंधित अधिकारी योग्य ती चौकशी करून मालकाविरुद्ध दंडाची रक्कम जी उपकराच्या रक्कमपेक्षा जास्त रहाणार नाही एवढी भरण्याची शिक्षा मालकास देता येईल.

तथापि, अशी शिक्षा देण्यापूर्वी अशा मालकांना त्यांचे म्हणणे मांडण्याची योग्य ती संधी देणे आवश्यक आहे. जर मालकाने योग्य व पुरेशा कारणामुळे दंडाची रक्कम भरली नाही असे संबंधित प्राधिका-यांचे मत झाल्यास मालका विरुद्ध दंड आकारला जाणार नाही.

अधिका-यांच्या कलम १० नुसार रक्कमेची वसूली करण्याबाबत:- हवा क्रायद्या अंतर्गत प्र्याज किंवा दंडाची कोणतीही रक्कम वसूल करण्याबाबत थकबाकीची रक्कम लॅण्ड रेव्हिन्यूच्या पध्दतीनुसार वसूल करता येईल.

दंड:- १) कलम १२ नुसार जो कोणी वायद्याच्या तरतूदानुसार जाणूनबुजून विवरणपत्र सादर करणार नाही किंवा खोटे विवरणपत्र सादर केल्यास अशांना ६ महिन्यापर्यंतची शिक्षा किंवा दंड जो १००० रुपयापर्यंत असेल किंवा दोन्हीचा तरतूद करण्यात आलेली आहे.

- १) जो कोणी हेतुपुरस्पर उपकराची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतो अशांना ६ महिन्यापर्यंतची कैद अथवा दंड अथवा दोन्ही होऊ शकते.
- २) कोणतेही न्यायालय अशा गुन्ह्यांचे दखल घेणार नाही जो पर्यंत केंद्र शासनाच्या प्राधिका-यांचे तक्रार केलेली नसेल.

रक्कम न भरल्यास उपकर नियम १२ नुसार दंड :- (१) निर्धारण अधिका-यांस असे जर असे आढळून आले की, मालकाने उपकराची रक्कम निर्धारण आदेशात नमूद केल्यानुसार भरली नसेल किंवा कमी भरली असेल किंवा उपकराची रक्कम एकूण रक्कमेवर कमी कापली असेल तर मालकास निर्धारण अधिकारी नोटीस थकबाकी असल्याचे कळविल आणि योग्य ती चौकशी करून उपकर निर्धारण अधिकारी मालका विरुद्ध दंड लावेल.जो उपकराच्या रक्कमपेक्षा जास्त नसेल.

परंतु असा दंड लावण्यापूर्वी मालकास त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरीता संधी देण्यात येईल व मालकाने उपकराची रक्कम न भरण्या मागणी कारणे योग्य व पुरेशी आहेत असे निर्धारण अधिका-यांचे मत झाल्यास त्यांच्या विरुद्ध दंड आकारला जाणार नाही.

- ३) जो कोणी हेतुपुरस्पर उपकराची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतो अशांना ६ महिन्यापर्यंतची कैद अथवा दंड अथवा दोन्ही होऊ शकते.
- ४) कोणतेही न्यायालय अशा गुन्ह्यांचे दखल घेणार नाही जो पर्यंत केंद्र शासनाच्या प्राधिका-यांचे तक्रार केलेली नसेल.

रक्कम न भरल्यास उपकर नियम १२ नुसार दंड :- (१) निर्धारण अधिका-यांस असे जर असे आढळून आले की, मालकाने उपकराची रक्कम निर्धारण आदेशात नमुद केल्यानुसार भरली नसेल किंवा कमी भरली असेल किंवा उपकराची रक्कम एकूण रक्कमेवर कमी कापली असेल तर मालकास निर्धारण अधिकारी नोटीस थकबाकी असल्याचे कळविल आणि योग्य ती चौकशी करुन उपकर निर्धारण अधिकारी मालका विरुध्द दंड लावेल.जो उपकराच्या रक्कमेपेक्षा जास्त नसेल.

परंतू असा दंड लावण्यापूर्वी मालकास त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याकरीता संधी देण्यात येईल व मालकाने उपकराची रक्कम न भरण्या मागणी कारणे योग्य व पुरेशी आहेत असे निर्धारण अधिका-यांचे मत झाल्यास त्यांच्या विरुध्द दंड लावला जाणार नाही.

जोडपत्र - १ चे परिशिष्ट

प्रपत्र १ (नियम ७)

नोंदणी क्र.

इमारत व इतर बांधकाम कामगार

(रोजगार नियमन व सेवाशर्ती)

अधिनियम, १९९६ अंतर्गत

नोंदणी प्राधिकारी

- १) आस्थापनेचे नांव :-
- २) पत्ता
- ३) कामाचे नांव/स्वरूप
- ४) नियुक्त केलेले कामगार संख्या
- ५) काम सुरुवात झाल्याची
तारीख/महिना/वर्ष

कामाचे अंदाजे कालावधी
महिने / वर्ष

६)	बांधकामाचे अंदाजीत मुल्य		उपकर भरण्याबाबतचा तपशिल.	
	टप्पे	मुल्य	रक्कम, चलन क्र.व दिनांक	अग्रिम - ए वजावट - अ अंतीम - एफ

- पहीले वर्ष
दुसरे वर्ष
तिसरे वर्ष
चौथे वर्ष

एकूण

मालकाची स्वाक्षरी

मालकाचे नांव

दिनांक

निर्धारण अधिका-यांने भरावयाचे

७. पूर्णत्वाची तारीख
- ९) निर्धारणाची तारीख
- ११) अपिलाची तारीख असल्यास
- १३) अपिलाच्या आदेशानुसार
रक्कम
- १५) हस्तांतरीत रक्कम - चलन क्र. व दिनांक
स्वाक्षरी
हूदद्दा
८. अंतिम मुल्य
- १०) निर्धारित रक्कम
- १२) अपिलासंबंधीच्या आदेशाची तारीख
- १४) उपकराची रक्कम घेऊन जमा केल्याची
तारीख

उपकरापोटी जमा करण्यात आलेल्या रक्कमेचा तपशिल दर्शविणारा मासिक तक्ता

अ.क्र.	कंत्राटदाराचे नाव व पत्ता	सुपुर्द करण्यात आलेल्या कामाचा तपशिल	बिलापोटी देण्यात आलेली एकुण रक्कम	बिले देण्यात आलेल्या तारखा	कपात करण्यात आलेल्या उपकराची रक्कम	उपकराची रक्कम मंडळात जमा केल्याबाबतचा तपशिल		
						तारीख	चलान क्रमांक	रक्कम
१.	२.	३.	४.	५.	६.	७.	८.	९.

एच-१३७६-६३

एच-१३७६[१५०-७-१०]-६

परिशिष्ट - ३

शासकिय विभाग/स्थानिक संस्था/सार्वजनिक उपक्रमातर्फे सादर करावयाचे वार्षिक विवरण
साला २०० करीता

विभागाचे नांव :-

आहरण व संवितरण अधिका-यांचे नांव व हूदद्द :-

नोंदणी क्रमांक :-

इमारत व इतर बांधकाम कामगार अधिनियम अंतर्गत

आहरण व संवितरण अधिका-यांचा संदर्भ क्रमांक

अ.क्र.	ज्यावर्षी काम सुरु करण्यात आले त्या वर्षात देण्यात आलेल्या कामाची संख्या	ज्या वर्षात कंत्राटदारांना कामाचे बिले अदा करण्यात आली त्याबाबत कामाच्या कामाची संख्या	दिलेल्या एकुण बिलाची रक्कम	कपात करण्यात आलेल्या उपकराची रक्कम	भरणा करण्यात आलेल्या उपकराची रक्कम
१.	२.	३.	४.	५.	६.

परिशिष्ट - ४

आराखडे मंजूर करणा-या प्राधिका-यांकडून सादर करावयाचे वार्षिक विवरण
साला २००- करीता

कार्यालयाचे नांव व आराखडा मंजूर करणा-यां प्राधिका-यांचा हूददा :-

संदर्भ क्रमांक

अ.क्र	आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या आराखडयाची संख्या	जमा केलेल्या उपकराची रक्कम रुपये	भरणा केलेल्या उपकराची रक्कम रुपये	सर्व १२ महि-याचे मासिक विवरणपत्र सादर केले आहेत काय आणि भरणा केलेल्या उपकराची रक्कमेचा मेळ बसला काय	जमा करण्यात आलेल्या उपकरासंबंधी झालेला प्रत्यक्ष खर्च (१ % पेक्षा जास्त नसलेला)	मंडळातर्फे आराखडे मंजूर करण्यात आलेल्या अधिका-यांना उपकर गोळा करण्यासाठी खर्च करण्यात आलेल्या रक्कमेची करण्यात आलेल्या परीपुर्ती बाबतचा तपशिल मंडळाकरीता
१.	२.	३.	४.	५.	६.	७.

इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ तसेच इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ अंतर्गत शासकीय कामावरील उपकर वसूल करावयाची कार्यपध्दती निश्चित करणेबाबत

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र. १०८/कामगार ७-अ

मंत्रालय, मुंबई- ३२.

दिनांक : २१ जुलै, २०११

वाचा - अ) नियम व अधिनियम

- १) इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६
- २) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६
- ३) इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर नियम १९९८
- ४) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम २००७ दि.५.२.२००७

ब) शासननिर्णय व परिपत्रके

- १) शासन अधिसूचना, क्रमांक एमएससी १०९७/सीआर ७७५/कामगार-२, दिनांक २६ जून, १९९७
- २) शासन निर्णय क्र. एमएससी १०९७/सीआर ४४२/कामगार १०, दि. २१ मे, १९९९
- ३) शासन निर्णय, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए १२००७/प्र.क्र.७७५/कामगार-७, दिनांक ४ ऑगस्ट, २००७
- ४) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए १२००७/ प्र.क्र.-७७८/ कामगार-७, दिनांक ४ ऑगस्ट, २००७ व शुध्दीपत्रक५ ऑगस्ट, २००८
- ५) शासन अधिसूचना, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, क्र. बीसीए २००८/ प्र.क्र.-९०७/कामगार-७, दिनांक १६ एप्रिल, २००८
- ६) शासन परिपत्रक क्रमांक : बीसीए २००७/प्र.क्र. ७८८/कामगार ७-अ, दिनांक २६ ऑक्टोबर, २००९
- ७) शासन परिपत्रक क्रमांक : इमारत २००९/प्र.क्र. ११९/कामगार ७-अ, दिनांक १ डिसेंबर, २००९
- ८) सचिव (कामगार)यांनी नोंदणी महानिरीक्षक यांस लिहिलेले अ.शा.पत्र क्रं. असंका २००९ प्र.क्रं.६२ कामगार ७ अ, दि. १४ जून २०१०
- ९) शासन निर्णय क्रमांक : बीसीए २००९/प्र.क्र. १०८/कामगार ७-अ, दिनांक १७ जून, २०१०
- १०) शासन निर्णय क्रमांक इमारत २०११/प्र.क्र.३४/कामगार ७अ, दिनांक : २६ मे २०११

प्रस्तावना :-

इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या कल्याणाकरीता केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम १९९६ व इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ हे दोन अधिनियम पारित केलेले आहेत. केंद्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम १९९६ मधील कलम १(३) नुसार दिनांक ३.११.१९९५ पासून सदर उपकर अधिनियम अंमलात आल्याचे मानण्यात आले आहे. या अधिनियमातील तरतुदीनुसार बांधकाम उपकर वसूल करण्याची तपशीलवार कार्यपध्दत शासन निर्णय क्रमांक:बीसीए २००९/प्र.क्र.१०८/कामगार ७-अ, दिनांक १७ जून, २०१० अन्वये विहित केलेली आहे. या शासन निर्णयातील परिच्छेद ४ आणि ५ मधील तरतुदीनुसार शासकीय कामावरील उपकर वसूल

करण्याबाबत सविस्तर सुचना देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढिलप्रमाणे आदेश देण्यात येत आहेत.

शासन निर्णय :-

अ) सार्वजनिक बांधकाम / जलसंपदा / वन विभाग यांच्यासाठी सूचना

१. इमारत व इतर बांधकामाचे कंत्राट प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व वन विभागामार्फत देण्यात येतात. सदर विभागांना कोषागारांमार्फत धनादेश पुस्तिका देण्यात येते. त्या विभागाच्या नियंत्रक अधिकाऱ्याकडून प्राप्त अनुदानाच्या मर्यादेत संबंधीत कार्यकारी अभियंता /उप वन संरक्षक सदर धनादेशाद्वारे कंत्राटदाराची प्रदाने अदा करीत असतात.

२. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व वन विभाग यांना धनादेशाद्वारे सरळ प्रदान करण्याचे अधिकार प्राप्त असल्याने इमारत व इतर बांधकामाच्या परिभाषेत येतात अशा कामासाठी बांधकामाची कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार/ अभिकरण यांच्या प्रत्येक देयकातून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर , देय रकमेच्या १% दराने वसूल करणे आवश्यक आहे.

३. सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग व वन विभाग यांनी प्रत्येक देयकातून वसूल केलेली रक्कम धनाकर्षाद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे खाते क्रमांक ००४२२०११००००१५३, बँक ऑफ इंडिया मध्ये थेट विहित चलनाद्वारे जमा करावी.

४. चलनाचा नमुना व मार्गदर्शक तत्वे दिनांक १७.६.२०१० च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दिनांक १७.६.२०१० च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

ब) जिल्हा परिषदांसाठी सूचना

१. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी इमारत व इतर बांधकामाच्या परिभाषेत येतात अशा कामासाठी बांधकामाची कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदार/ अभिकरण यांच्या प्रत्येक देयकातून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर देय रकमेच्या १% दराने वसूल करणे आवश्यक आहे.

२. जिल्हा परिषदांनी प्रत्येक देयकातून वसूल केलेली रक्कम धनाकर्षाद्वारे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाचे खाते क्रमांक ००४२२०११००००१५३, बँक ऑफ इंडिया मध्ये थेट विहित चलनाद्वारे जमा करावी.

३. चलनाचा नमुना व मार्गदर्शक तत्वे दिनांक १७.६.२०१० च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे दिनांक १७.६.२०१० च्या शासन निर्णयासोबत जोडण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे आवश्यक आहे.

क) शासनाच्या इतर विभागांकरीता सूचना

शासनाच्या विविध विभागांमध्ये इमारत व इतर बांधकामाच्या परिभाषेत येतात, अशा कामांना मंजूरी देणा-या इतर विभागांनी खालीलप्रमाणे कार्यपध्दती अवलंबिण्याचे आदेश देण्यात येत आहेत.

१. बांधकामाच्या परिभाषेत येणा-या कामांना मंजूरी देणा-या इतर विभागांच्या कामाची देयके संबंधित कंत्राटदाराला अदा करताना सदर देयकातून इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकराची १% रक्कम पुस्तकी समायोजनाने कोषागाराने वसूल करावी. त्यासाठी आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी सदर उपकराची १ % रक्कम देयकातून जमेचे लेखाशिर्ष मागणी क्रमांक डब्ल्यू-४, ००४५- विक्रेय वस्तु वरील इतर कर व शुल्क, ११२-इतर कायद्याखालील उपकरांतर्गत जमा रकमा,(००)(०३) महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर कायदा १९९६, अंतर्गत जमा होणाऱ्या रकमा, ३२- अंशदान (००४५-०७३-२-०१) यात जमा दाखवावी व संबंधीत कामाच्या लेखाशीर्षाला खर्च दाखवावी. सदर माहिती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी देयकावर नमुद करून सदर देयक कोषागारात सादर केल्यावर कोषागारांनी वर नमूद केल्याप्रमाणे पुस्तकी समायोजन करावे.

२. अ) अशाप्रकारे जमिच्या लेखाशिर्षात जमा झालेल्या उपकराच्या रक्कमेचे एकत्रिकरण करून प्रत्येक तिमाहीला सममुख्य रक्कम शासनाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे जमा करण्यासाठी मंजूरी द्यावी.

ब) प्रत्येक तिमाहीला सदर लेखाशिर्षाखाली जमा झालेल्या रक्कमेचे प्रमाणपत्र महालेखापालांकडून आणण्याची जबाबदारी कामगार आयुक्त यांची राहिल. प्रशासकीय विभागांनी अंदाजपत्रकात तरतुद करावी व आयुक्तांनी सदर प्रमाणपत्र शासनास सादर करून तेवढ्या अनुदानाची मागणी करावी. प्रशासकीय विभागाने मागणीनुसार अनुदान कामगार आयुक्तांना मुक्त करावे. त्यांनी ती रक्कम अधिदान व लेखा कार्यालयाकडून आहरीत करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे वर्ग करावी.

याकरीता कामगार आयुक्त यांच्या कार्यालयातील आहरण व संवितरण अधिका-यांना प्राधिकार प्रदान करण्यात येत आहेत.

त्याचप्रमाणे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महामंडळांना, प्राधिकरणांना, अंगिकृत व्यवसाय इत्यादींना व त्यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व बांधकामांना देखिल याबाबतचे सर्व आदेश लागू आहेत. तसे त्यांना कळविण्याची व उचित उपकर वसूल करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची राहिल.

हे आदेश वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक ६६/११/कोषा -५, दिनांक १५.३.२०११ अन्वये निर्गमित करण्यात येत आहेत

स्वीकार्य स्वीकृती - २०१०७२६११७३२००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

Kavita Gupta

(डॉ.कविता गुप्ता)

प्रधान सचिव, कामगार

प्रत-

मा.राज्यपाल यांचे सचिव,

मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,

मा.उपमुख्यमंत्री यांचे सचिव,

मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मा.राज्यमंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव,

मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन,

अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव सर्व मंत्रालयीन विभाग, मंत्रालय, मुंबई.

(मंत्रालयीन सर्व विभागांकडून हा शासन आदेश त्यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व सार्वजनिक उपक्रमांच्या/कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावा.)

महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा अनुज्ञेयता व लेखा परिक्षा) मुंबई/नागपूर

मुख्य वनसंरक्षक, वन विभाग, नागपूर

अधिदान व लेखा अधिकारी, वांद्रे, मुंबई

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई

सर्व कोषागारे

मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग

सर्व विभागीय आयुक्त

कामगार आयुक्त, कामगार भवन, दुसरा मजला, ई ब्लॉक, सी- २०, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, सिटी पार्कजवळ,

बांद्रा (पू), मुंबई.५१

BANK COPY		BANK COPY		REMITTER'S COPY		REMITTER'S COPY	
To be sent to BANK OF INDIA Tardeo Branch Mumbai-34. MAHARASHTRA STATE Building & Other Construction Workers Welfare Fund Account:		To be sent to BANK OF INDIA Tardeo Branch Mumbai-34. MAHARASHTRA STATE Building & Other Construction Workers Welfare Fund Account:		To be sent to Secretary, Maharashtra Building & Other Construction Workers Welfare Board Commerce Centre Tardeo, Mumbai-34. Along with Form-I of List of Beneficiary		To be sent to Secretary, Maharashtra Building & Other Construction Workers Welfare Board Commerce Centre Tardeo, Mumbai-34. Along with Form-I of List of Beneficiary	
BANK OF INDIA Branch - Code No - Date - Paid into the credit of Maharashtra State Welfare Board for Building & Other Construction Workers Account No 004220110000153 Bank of India Tardeo, Mumbai-400 034 Rs (Rupees) only) Denomination / Details of DDs Overleaf Towards contribution of Beneficiary/Cess as per details overleaf Signature of the Employer/Remitter alongwith address stamp/seal. 1. Outstation cheques will not be accepted 2. Fraction amount shall be rounded to Rupee only FOR BANK USE ONLY Received Rs (Rupees) only) Cash/Cheque/D D Date Cashier / Officer		BANK OF INDIA Branch - Code No - Date - Paid into the credit of Maharashtra State Welfare Board for Building & Other Construction Workers Account No 004220110000153 Bank of India Tardeo, Mumbai-400 034 Rs (Rupees) only) Denomination / Details of DDs Overleaf Towards contribution of Beneficiary/Cess as per details overleaf Signature of the Employer/Remitter alongwith address stamp/seal 1. Outstation cheques will not be accepted 2. Fraction amount shall be rounded to Rupee only FOR BANK USE ONLY Received Rs (Rupees) only) Cash/Cheque/D D Date Cashier / Officer		BANK OF INDIA Branch - Code No - Date - Paid into the credit of Maharashtra State Welfare Board for Building & Other Construction Workers Account No 004220110000153 Bank of India Tardeo, Mumbai-400 034 Rs (Rupees) only) Denomination / Details of DDs Overleaf Towards contribution of Beneficiary/Cess as per details overleaf Signature of the Employer/Remitter alongwith address stamp/seal 1. Outstation cheques will not be accepted 2. Fraction amount shall be rounded to Rupee only FOR BANK USE ONLY Received Rs (Rupees) only) Cash/Cheque/D D Date Cashier / Officer		BANK OF INDIA Branch - Code No - Date - Paid into the credit of Maharashtra State Welfare Board for Building & Other Construction Workers Account No 004220110000153 Bank of India Tardeo, Mumbai-400 034 Rs (Rupees) only) Denomination / Details of DDs Overleaf Towards contribution of Beneficiary/Cess as per details overleaf Signature of the Employer/Remitter alongwith address stamp/seal 1. Outstation cheques will not be accepted 2. Fraction amount shall be rounded to Rupee only FOR BANK USE ONLY Received Rs (Rupees) only) Cash/Cheque/D D Date Cashier / Officer	

OVERLEAF

OVERLEAF

<p>Name & Address of the establishment - Unit Code No given by _____ Officer - Name the person responsible - Phone No -</p>	<p>Name & Address of the establishment - Unit Code No given by Assessment Officer - Name the person responsible - Phone No -</p>	<p>Name & Address of the establishment - Unit Code No given by _____ Officer - Name the person responsible - Phone No -</p>	<p>Name & Address of the establishment - Unit Code No given by _____ Officer - Name the person responsible - Phone No -</p>
<p>CONTRIBUTIONS OF BENEFICIARIES No. of workers - Period of Contribution - Total Amount of Contribution - List of Workers along with Registration Number allotted by the Board enclosed to the Remitter's Copy sent to the Secretary of the Building & Other Construction Workers' Welfare Board, Mumbai</p>	<p>CONTRIBUTIONS OF BENEFICIARIES No. of workers - Period of Contribution - Total Amount of Contribution - List of Workers along with Registration Number allotted by the Board enclosed to the Remitter's Copy sent to the Secretary of the Building & Other Construction Workers' Welfare Board, Mumbai</p>	<p>CONTRIBUTIONS OF BENEFICIARIES No. of workers - Period of Contribution - Total Amount of Contribution - List of Workers along with Registration Number allotted by the Board enclosed to the Remitter's Copy sent to the Secretary of the Building & Other Construction Workers' Welfare Board, Mumbai</p>	<p>CONTRIBUTIONS OF BENEFICIARIES No. of workers - Period of Contribution - Total Amount of Contribution - List of Workers along with Registration Number allotted by the Board enclosed to the Remitter's Copy sent to the Secretary of the Building & Other Construction Workers' Welfare Board, Mumbai</p>
<p>CESS Plan Approval Authorities - Unit Code No. :- Details - (Govt. Departments/Organisation) Engineer/Contractor - Estimated cost of construction - For the year (From to) (Form-I, enclosed to the Remitter's copy sent to the Secretary of the Board)</p>	<p>CESS Plan Approval Authorities - Unit Code No. :- Details - (Govt. Departments/Organisation) Engineer/Contractor - Estimated cost of construction - For the year (From to) (Form-I, enclosed to the Remitter's copy sent to the Secretary of the Board)</p>	<p>CESS Plan Approval Authorities - Unit Code No. :- Details - (Govt. Departments/Organisation) Engineer/Contractor - Estimated cost of construction - For the year (From to) (Form-I, enclosed to the Remitter's copy sent to the Secretary of the Board)</p>	<p>CESS Plan Approval Authorities - Unit Code No. :- Details - (Govt. Departments/Organisation) Engineer/Contractor - Estimated cost of construction - For the year (From to) (Form-I, enclosed to the Remitter's copy sent to the Secretary of the Board)</p>